


Biochemistry pronunciation guide



A

acetyl-CoA /'æsiti:l koʊ'eɪ/
acylase /ə'setɪ'læs/
acetylation /ə'seṭr'leɪʃən/
aconitase /ə'kɒnɪtəs/
aconitate /ə'kɒnɪteɪt/
acyl /'eɪsɪ:l/
acylcarnitine /'eɪsɪ:l'ka:rniṭɪ:n/
acyltransferase /'eɪsɪ:l
 't्रænsfə'reɪs/
arachidonic acid /ə'rækɪ
 'dɒnɪk 'æsɪd/
aspartate /'æspərteɪt, ə
 'spa:rteɪt/

B

biosynthesis /baɪoʊ'sɪnθɪsɪs/
butaryl /'bju:tərɪ:l/

C

carbonyl /ka:r'bə'ni:l/
carboxylase /ka:r'bɒksɪ'læs/
catalase /'kætəlæs/
chelatase /'ki:lætəs/
chelation /ki'læʃən/
ChemDraw /'kemdrɔ:/
cholesterol /ko'lestərɒl/
cholinergic /koʊlɪ'nɜ:rdʒɪk/
citrate /'sɪtrɪt/
cobaltochelatase /koʊ,bɒltə
 'ki:lætəs/
cysteine /'sɪsti:n/

D

decarboxylation /di:kɑ:r
 'bɒksɪ'læʃən/
diacylglycerol /daɪ'eɪsəl
 'glɪsərɒl/
dihydroxyacetone /daɪhaɪ
 'droksi'æsɪtoʊn/

E

enoyl /'i:nɔvi:l/
enzymatic /enzi'mætɪk/
enzyme /'enzaɪm/
esterification /ɪ'sterəfi'keɪʃən/

F

fatty acid /'fæti 'æsɪd/

G

glucose /'glu:ku:s/
glycerol /'glɪsərɒl/
glycolysis /glɪk'ɒlɪsɪs/
glycolytic /glaɪkə'lɪtɪk/
glycoprotein /glaɪkə'prɔti:n/

H

hydroxymethylglutaryl-CoA
/haɪ'droksi'mɛθəl'glu:təri:l
 koʊ'eɪ/

I

isoform /'aɪsəfɔːrm/

K

ketone /'ketoʊn/

L

lipid /'lɪpɪd/

lipoxygenase /laɪ
'pɒksɪdʒɪneɪs/

lyase /'laɪeɪs/

M

malate /'mæleɪt/

malic /'mælkɪk/

malonyl /'mælənɪl/

methylmalonyl-CoA /'mɛθəl
'mælənɪl koʊ'seɪ/

moiety /'mɔɪti/

N

nicotinic acid /'nɪkə'tɪnik/

'æsɪd/

O

oxaloacetate /'ok'sæləʊ
'æsɪteɪt/

P

palmitate /'paɪlmɪteɪt/

palmitic acid /'paɪl'mɪtɪk
'æsɪd/

pentose /'pɛntoʊs/

peroxidation /pərəksoʊ'deɪʃən/

phosphatase /'fɒsfəteɪs/

phospholipase /'fɒsfə
'laɪpeɪs/

phospholipid /'fɒsfəʊ'lɪpɪd/

polyketide /'poli'ki:tɪd/

propionate /'prɔ:priənɛt/

pyruvate /paɪ'rū:vɛt/

R

ribitol /raɪbitol/

S

sulphydryl /sʌlf'haidrɪl/

synthase /'sɪnθeɪs/

T

thioester /θiaɪəʊ'ɛstər/

thioesterase /θiaɪəʊ'ɛstərəs/

transferase /'trænsfərəs/